



पिंपरी चिंचवड महानगरपालिका
वैद्यकीय विभाग, मुख्य कार्यालय
पिंपरी १८

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तालेरा रुग्णालयात सी.एम.ओ. हे पद दरमहा एकत्रित मानधनावर हंगामी पध्दतीने तात्पुरत्या स्वरूपात ६ महिनेचे कालावधीसाठी **Walk in interview** पध्दतीने भरणेबाबत ...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे तालेरा रुग्णालयात दरमहा एकत्रित मानधनावर खालील तक्त्यात नमूद केलेली पदे हंगामी स्वरूपात ६ महिने कालावधीकरिता नेमावयाची आहेत. सद्यस्थितीत रिक्त असलेल्या पदांचे पदनाम, पदसंख्या, शैक्षणिक अर्हता, अटी खालीलप्रमाणे -

अ.क्र	पदनाम	रुग्णालय	पदसंख्या	दरमहा एकत्रित मानधन	शैक्षणिक अर्हता व अनुभव
१	सी एम ओ	तालेरा (आय.सी.यु., तातडीक विभाग, वॉर्ड)	४	४५०००/-	मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील एम.बी.बी.एस.उत्तीर्ण, कामाचा अनुभव आवश्यक

अटी व शर्ती खालीलप्रमाणे-

- मानधनावरील नेमणुका पूर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही.
- ज्या दिवशी मनपास सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटिशीशिवाय त्यांच्या मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येतील.
- मुलाखतीस येण्याकरीता उमेदवारास कोणत्याही प्रकारचा प्रवासभत्ता दिला जाणार नाही.
- सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपत्र, व अनुभवाबाबतच्या आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रती उदा- गुणपत्रिका(मार्कशीट), सर्टीफिकेट, इतर सादर करणे बंधनकारक आहे.
- निवड केलेल्या उमेदवारांना मनपाने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहिल.
- सदर पदांना महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुसार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहिल.
- आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झालेस सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नेमणुक करणेत येईल.
- उमेदवारांना रुग्णालयीन कामकाजाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहिल. त्यामध्ये कोणतीही सवलत अनुज्ञेय नाही.
- उमेदवारांची नेमणुक झालेनंतर बायोमेट्रिक पध्दतीने हजेरी नोंदविणे बंधनकारक राहिल.
- वैद्यकीय अधिका-यांना रुग्णालयीन ३ शिफ्टमध्ये कामकाज करावे लागेल.
- उमेदवारांना वयाची अट लागू राहणार नाही.

तरी इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिध्द झालेनंतरचे येणा-या सोमवारी दुपारी 3.00 वाजता मा. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी- 411 018 यांचे कक्षात मुलाखती करिता (Walk In Interview) अर्ज व आवश्यक त्या कागदपत्रांच्या मुळ प्रती व साक्षांकित केलेल्या प्रतीसह समक्ष उपस्थित रहावे.

उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणीसाठी मुलाखतीच्या १ तास अगोदर वैद्यकीय विभागात (दुसरा मजला), पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन येथे हजर रहावे.

मुलाखतीचे स्थळ-

मा.आयुक्त कक्ष,

पिं.चिं.म.न.पा., पिंपरी - 411 018.

जाहिरात क्रमांक -४११

वेबसाईट - www.pcmcindia.gov.in

वैद्य/१अ/कावि/६९/२०१४

दि. १७/०१/२०१४

सही/-

आयुक्त

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,

पिंपरी - 411 018